Ajmera Realty & Infra India Limited

Regd. Office: "Citi Mall", 2nd Floor, Link Road, Andheri (West), Mumbai 400 053

Tel.: +91-22-6698 4000 • Email: investors@ajmera.com • Website: www.ajmera.com

CIN NO. L27104 MH 1985 PLC035659



Ref: SEC/ARIL/BSE-NSE/2022-23 Date: May 20, 2022

The Bombay Stock Exchange Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai - 400 001

National Stock Exchange of India Limited

5th Floor, Exchange Plaza,

Bandra Kurla Complex Bandra(East)

Mumbai-400051

Script Code: 513349 Script Code: AJMERA

Sub: Newspaper publication for Audited Financial Results for the Fourth Quarter and Year ended March 31, 2022

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed copies of the newspaper advertisements for the audited Financial Results for the Fourth Quarter and Year ended March 31, 2022 published today in Business Standard and Mumbai Lakshadeep.

Kindly take the same in your records.

Thanking You.

Yours faithfully,

For AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED

VINIT TANNA

COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

A50504

Encl.: As above



FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy

(1	Under Regulation 36A (1) of t Insolvency Resolution Process for C	the Insolvency and Bankruptcy orporate Persons) Regulations, 2016
Ļ	RELEVANT PA	ARTICULARS
1	Name of the corporate debtor	Balsara Engineering Products Limited
2	Date of incorporation of corporate debtor	30 th March 1995
3	Authority under which corporate debtor is incorporated / registered	ROC- Chennai
4	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	U93090TN1995PLC030736
5	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	SF-273, Kavaraipettai-Sathyavedu Road,Thanipoondi Post, Gummidipoondi Taluk, Tiruvallur Tamil Nadu- 601202
6	Insolvency commencement date of the corporate debtor	08th March 2022
7	Date of invitation of expression of interest	20th May 2022
8	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	Details can be sought by email rp.balsara@beleyur.com
9	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	As per Section 29 A and other applicable provisions of the I & B Code 2016 Available on the website of IBBI https://ibbi.gov.in/legal-framework
10	Last date for receipt of expression	
11	of interest Date of issue of provisional list of	4 th June 2022 14 th June 2022
12		19th June 2022
13	objections to provisional list Date of issue of final list of	22 nd June 2022
14	prospective resolution applicants Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	22 nd June 2022
15		Information Memorandum, Request for Resolution Plan and evaluation matrix will be shared by the Resolution Professional with the shortlisted Prospective Resolution Applicant(s) meeting the eligibility criteria as set out by the committee of creditors and compliance with Section 29A of I & B Code, 2016 after receiving confidentiality undertaking as per Section 29
16	Last date for submission of	(2) of I & B Code, 2016. 22 nd July 2022
17	resolution plans Manner of submitting resolution plans to resolution professional	Through soft copy to r.balsara@beleyur.com & Speed post / Registered post or by hand delivery in a sealed cover to the address mentioned in point No. 21
18	Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	20th August 2022
19	Name and registration number of the resolution professional	Sri. Ravindra Beleyur IBBI/IPA-001/IP-P00189/2017-18/10368
20	Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board	Sri. Ravindra Beleyur 'Shreevathsa', 428, 19th B Cross, 3rd Block, Jayanagar, Bengaluru - 560 011 Tele: +91 80 26540193 Email : ravi@beleyur.com
21	Address and email to be used for correspondence with the resolution professional/deemed resolution professional	Sri. Ravindra Beleyur Interim Resolution Professional/ Deemed Resolution Professional - BEPL 'Shreevathsa', 428, 19th B Cross, 3rd Block, Jayanagar, Bengaluru - 560 011 Tele: +91 80 26540193 Email: rp.balsara@beleyur.com
22	Further details are available at or with	Further details can be sought from the Interim Resolution Professional / Deemed Resolution Professional
23	Date of publication of Form G	20th May 2022 Sd/- Ravindra Beleyur No. IBBI/IPA-001/IP-P00189/2017-18/10368 Interim Resolution Professional/

KESORAM KESORAM INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 9/1 R. N. Mukherjee Road, Kolkata -700 001 CIN: 1 17119WB1919PI C003429 Phone: 033-2243 5453, 2242 9454, 2213 0441

Website: www.kesocorp.com; E-mail: corporate@kesoram.net **NOTICE OF 103rd ANNUAL GENERAL MEETING**

NOTICE is hereby given that the 103rd Annual General Meeting ('AGM') of the Membe of Kesoram Industries Limited ('the Company') will be held on Friday, 17th June, 2022 at 11:30A.M. (IST) at Kalakunj (within the Premises of Kalamandir), 48, Shakespeare Sarani, Kolkata - 700017 and also through Video Conference ('VC') or Other Audio Visua Means ('OAVM') facility to transact the businesses as set out in the Notice convening the AGM.

In compliance with the MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act 2013 and SEBI Circulars and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, the Company has completed despatch of the Notice of the AGM along with the Annual Report for the FY 2021-22 including the Attendance Slip and Proxy for through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar & Share Transfer Agent of the Company / Depositor Participant(s). The physical copy of the Notice along with Annual Report shall be made available to the Member(s) who may request for the same.

The Notice of the AGM and the Annual Report for the FY 2021-22 is available on the website of the Company at www.kesocorp.com,website of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited a www.nseindia.com and on the website of the National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.The AGM Notice was also sent to The Calcutta Stock Exchange Limited (CSE) for necessary compliance.

Members can attend and participate in the AGM physically as well as through the VC/OAVM facility. Members attending the meeting in person as well as through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and ir accordance with the Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Secretaria Standards on General Meeting (SS-2) issued by the Institute of Company Secretaries o India, the Company is providing e-voting facility to its Members holding shares in physica or dematerialised form, as on the cut-off date i.e. Friday, 10th June, 2022, to exercise their right to vote through electronic means on any or all of the businesses specified in the Notice of the AGM. The members attending the meeting through VC/OAVM facility and who have not cast their vote by remote e-voting will be eligible to cast their vote through voting during the AGM. Additionally, the facility of voting through ballot paper shall also be made available at the AGM and the members attending the meeting in physical, who have not cast their vote by e-voting, shall be able to exercise their right at the meeting.

The detailed procedure for remote e-Voting before and during the AGM is provided in the Notes to the Notice of the AGM.

The Remote e-Voting period commences on Monday, 13th June, 2022 from 9.00 A.M. (IST) and ends on Thursday, 16th June, 2022 at 5.00 P.M. (IST). Once a Member cast vote on a Resolution, he/she shall not be allowed to change it subsequently. A member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through e-Voting but shall not be allowed to vote again at the AGM. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. Friday, 10th June, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in.

The Resolutions proposed will be deemed to have been passed on the date of the Annua General Meeting subject to receipt of the requisite number of votes in favour of the

Ritu Bajaj, a Practicing Company Secretary (ICSI CP No. 11933) has been appointed as the Scrutinizer by the Company to scrutinize entire Voting process in a fair and transpare

The results of Voting will be declared within two working days from the conclusion of the AGM by the Company and results so declared along with the consolidated Scrutinizer's Report will be placed on the Company's website at www.kesocorp.com, NSDL's website at www.evoting.nsdl.com and also communicated to the website of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com. National Stock Exchange of India Limited a www.nseindia.com and The Calcutta Stock Exchange Limited at www.cse-india.com. Members who need assistance before or during the AGM can contact NSDL or evoting@nsdl.co.in/18001020990/1800224430.

Members who have not received e-mail or whose e-mail addresses are not registered wit the Company/ Depository Participants are requested to register/update their e-mail addresses with their Depository Participants with whom they maintain their demat accounts. Members who are holding shares in physical form requested to register/update their e-mail address with MCS Share Transfer Agent Limited, Kolkata at mcssta@rediffmail.com along with the following (i) Signed request letter mentioning the Name of Member(s), address, Folio No. E-mail ID and mobile no (ii) scanned copy of the share certificates (both sides) (iii) along with the self-attested copy of PAN Card to receive the Notice of AGM and Annual Report and to receive the login id and password fo

For Kesoram Industries Limited

Date: 19th May, 2022 Gautam Ganguli Place: Kolkata Company Secretary

GILADA FINANCE AND INVESTMENTS LIMITED භ CIN: L65910KA1994PLC015981 fice: #105 R.R Takt, 37 Bhoopasandra Main Road, Bangalore- 560094 Ph:080-40620000(30 Line Fax: 080-40620008; E-mail:md@giladagroup.com, Website: www.giladafinance.com Regd. Office: #105 R.R Takt, 37 B

NOTICE is hereby given under Regulation 29(i) (a) read with regulation 47(i) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 30th day of May, 2022, at 11:30 AM at the Registered office of the Company inter-alia to consider and approve the Audited Financial Results for the quarter and year ended 31st March 2022 and other items with the permission of the chair. This notice is also available or the website of the Company at www.giladafinance.com and on the website of BSE Ltd. at For Gilada Finance & Investments Ltd Sd/- (Rajgopal Gilada)

Managing Director (DIN: 00307829)

× sidbi SMALL INDUSTRIES DEVELOPMENT BANK OF INDIA

Call for RfP SIDBI invites Request for Proposal (RfP) from eligible/ interested bidders/agencies for "Hiring of Monitoring & Evaluation (M&E) Agency."

For detailed tender document please visit our website at www.sidbi.in or www.eprocure.gov.in/cppp. Last date for submission of bids is June 14, 2022. Addendum/Corrigendum, if any, will be published in the above mentioned website only.



Ajmera Realty & Infra India Limited

CIN: L27104MH1985PLC035659 Regd. Off.: "Citi Mall" Link Road Andheri (W) Mumbai - 400 053 Tel: +91-22-66984000 Fax: +91-22-26325902

Website: www.ajmera.com Email Id: investors@ajmera.com EXTRACTS OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

	MARCH 31, 2022							
						(Rs in Lakh)		
		Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year Ended	Year Ended		
Sr.		31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021		
No.	<u>'</u>	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
1	Total Income from operations (Net)	18,362	7,014	7,978	48,911	35,179		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,955	1,291	1,620	6,173	4,100		
3	Net Profit / (Loss) for the period before tax	('	1 /	1	1	1		
. '	(after Exceptional and/or Extraordinary items)	1,955	1,291	1,620	6,173	4,100		
4	Net Profit / (Loss) for the period after tax	('	1 1	1 1	[(I		
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1,401	971	1,248	4,539	3,018		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)	('	1 1	1 1	[1 1		
ı İ '	for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	1,385	971	1,319	4,523	3,089		
6	Equity Share Capital	3,548	3,548	3,548	3,548	3,548		
7	Other equity	(- !	-1	- 1	67,441	62,918		
8	Earnings per share (of Rs.10/- each)	()	1 !	1	1	1		
ıl '	Basic (Not Annualised for quarter)	3.90	2.74	3.72	12.75	8.71		
ı '	Diluted (Not Annualised for quarter)	3.90	2.74	3.72	12.75	8.71		

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

						(Rs in Lakh)
Sr.		Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year Ended	Year Ended
No.	Particulars	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
NO.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations (Net)	13,665	6,920	7,633	40,929	29,121
2	Net Profit / (Loss) for the period					
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,641	1,286	1,316	5,412	3,157
3	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1,641	1,286	1,316	5,412	3,157
4	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1,228	962	985	4,050	2,363
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)					
	for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	1,212	962	1,056	4,034	2,434
6	Equity Share Capital	3,548	3,548	3,548	3,548	3,548
7	Other equity	-	-	-	60,555	56,521
8	Earnings per share (of Rs.10/- each)					
	Basic (Not Annualised for quarter)	3.42	2.71	2.98	11.37	6.86
1	Diluted (Not Annualised for quarter)	3.42	2.71	2.98	11.37	6.86

Notes

- The above results and statement of Assets & Liabilities were reviewed by the Audit Committee and have been taken on record by the Board of Directors of the Company at its Meetin held on 19th May,2022 along with Independent Auditor's Report
- The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('IND AS') notified under Section 133 of the Companies Act 2013, read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015. The results will be available on the Company's website: www.aril.co.in and have been submitted to the Stock Exchanges where the Equity Shares of the company are listed
- The Board has recommended a dividend of Rs.2.25/- per Equity Share of Rs. 10/- each, i.e 22.5 % of total paid up share capital of the Company, subject to approval of Shareholde at the ensuing Annual General Meeting.
- The Company operates in single segment i.e Real Estate Development
- The Company has received SEBI approval for demerger of Business development of commercial undertaking at Wadala of approx .6.5 acres of land into Radha Raman Dev Ventures Private Limited, a wholly owned subsidiary of the Company, subject to NCLT approval
- The figures for the last quarter results are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and published year to date figures upto the third
 - The previous period's figures have been regrouped or rearranged wherever necessary.

For Ajmera Realty & Infra India Ltd SD/-Manoi I. Aimera Managing Director

Date: 19th May 2022

Pidilite Industries Limited

Balsara Engineering Products Limited under CIRP

Interim Resolution Professional

Deemed Resolution Professiona



Extract of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31.03.2022

(₹ In crores)

		Standalone				Consolidated					
s	SI. Particulars		Quarter ended		Year ended		Quarter ended			Year ended	
N	No.	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	1 Total income from operations	2084.40	2416.31	1857.01	8340.17	6216.33	2507.10	2850.72	2235.52	9920.96	7292.71
2	2 Net Profit for the period (before Tax and Exceptional items)	396.76	433.50	375.87	1627.49	1457.08	345.87	486.72	414.81	1613.78	1526.11
3	3 Net Profit for the period before tax (after Exceptional items)	396.76	433.50	375.87	1627.49	1456.63	345.87	486.72	411.19	1613.78	1522.49
4	4 Net Profit for the period after tax (after Exceptional items)	318.16	322.52	276.52	1268.62	1081.46	254.35	359.24	307.44	1206.76	1126.13
5	5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	314.51	320.71	273.01	1259.55	1080.75	235.70	357.49	300.01	1184.65	1115.27
6	6 Equity Share Capital	50.83	50.82	50.82	50.83	50.82	50.83	50.82	50.82	50.83	50.82
7	7 Reserves excluding Revaluation Reserve (as shown in the Audited Balance Sheet of the previous year)				6366.12	5510.40				6352.88	5542.14
8	8 Earnings Per Share (of ₹ 1/- each) Basic: Diluted:	@ 6.26 @ 6.26	@ 6.35 @ 6.34	@ 5.44 @ 5.44	24.96 24.95	21.28 21.27	@ 5.00 @ 5.00	@ 7.05 @ 7.05	@ 6.03 @ 6.02	23.76 23.75	22.26 22.24

@ For the period only and not annualised.

Place: Mumbai

Date: 19th May 2022

Place: Bengaluru

The above is an extract of the detailed format of the Quarter and Year ended Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 18th May, 2022. The full format of the Quarter and Year ended Audited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website www.pidilite.com.

Tel.: 91 22 2835 7000

Date: 18th May, 2022 Regd. Office: 7th Floor, Regent Chambers, Jamnalal Bajaj Marg, 208, Nariman Point, Mumbai - 400 021.

Bharat Puri Managing Director

CIN: L24100MH1969PLC014336









Fax: 91 22 2835 6007




Fmail: investor.relations@pidilite.co.in | www.pidilite.com













सार्वजनिक सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की श्रीमती. गीता हरीश गोहिल आणि श्री. हरीश डी. गोहिल हे फ्लॅट क्रमांक 27, 61,60 चौरस मीटर बिल्ट-अप एरिया, दुसऱ्या मजल्यावर, "ए" विंग, विंग क्र. A/33, सेक्टर क्र. II, बिल्डिंग क्र. 8 मध्ये, "सुमंगल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि." सर्व्हें क्रमांक 11, 19, 20, 21, 75, आणि 76, C. T. S. क्रमांक 2741, 1302, 2739, 2740, 1298, 1301, 1299, 1300, ना. पूर्व), मुंबई - 400 068, गाव दहिसर, तालुका बोरिवली नोंदणी जिल्ह्यातील ऑणि मुंबई शहराचा उपजिल्हा आणि मुंबई उपनगर, चे मालक आहेत "सदर फ्लॅट" म्हणून संबोधले जाईल). "सदर फ्लॅट" श्रीमती. गीता हरीश गोहिल आणि श्री. हरीश डी. गोहिल यानी श्री. सुभाष शांतीलाल डोडिया यांच्याकडून 21/06/2004 रोजी नोंदणीकृत खरेदीखत करून खरेदी केला होता; श्री. सुभाष शांतीलाल डोडिया यांनी "सदर फ्लॅट" श्री. प्रविणकांत हरिदास सुरु आणि श्रीमती. सविता प्रविणकांत सुरु यांच्याकडून 21/02/1989 रोजी खरेदीखत करून खरेदी केला होता, हा करार नोंदणीकृत नाही आणि हरवला/गहाळ झाला/सापडला नाही; श्री. प्रविणकांत हरिदास सुरु आणि श्रीमती. सविता प्रविणकांत सुरु यांनी "सदर फ्लॅट" मेसर्स हॅप्पी होम हाऊँसिंग एजन्सी यांच्याकडून, 23/04/1985 नोंदणीकृत खरेदीखत करून खरेदी केला

तरी सदर फ्लॅट वर कोणत्याही इसमांच्या व्यक्तिचा संस्थेचा गहाण दान, बोजा, कुळ, वहिवाट, दावा विक्री अदलाबदल, भाडेंपट्टा इत्यादी हक्क हितसंबंध असल्यास सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाच्या आत सर्व त्या लेखी कागदोपत्री पुराव्यांसह ऑफिस नंबर १३०, चावला कंपलेक्स सेक्टर १५, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ या पत्त्यावर हरकत नोंदवावी अन्यथा तसा कोणाचाही हक्क हितसंबंध अधिकार नाही व असल्यास सोडून दिला आहे असे समजून आमचे अशील सदरच व्यवहार पूर्ण करतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी

श्रीमती. गीता हरीश गोहिल आणि श्री. हरीश डी. गोहिल च्या साठी असोसिएट डी ज्युरीस, ॲड. मुक्ता सोहोनी वकील आणि नोटरी दिनांक: २०/०५/२०२२

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, (१) श्रीमती हेतल केयुर भगत व (२) श्रीमती रुचिरा जेसिल पटेल हे श्री. अशोक विनोदचंद्र काजी, ज्यांचे २३.०१.२०१९ रोजी निधन झाले, यांचे वारसाकायद्यानुसार कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्याकडे फ्लॅट क्र. २०१, क्षेत्रफळ ४०.२० चौ.मी., दुसरा मजला, आय विंग, निल कमल गृह को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. बी-एच/ ३, निलकमल, गोविंद नगर रोड, चिंचोली, मालाड (प.), मुंबई-४०००६४, जमीन प्लॉट सीटीएस क्र.६६९, ६७०, ६७१, ६७२, गाव मालाड, नोंदणी जिल्हा मुंबई शहर व उपनगर जिल्हा मुंबई उपनगर येथील जागेचे त्यांना अधिकार आहेत.

जर कोणा पक्षकारास किंवा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर कोणतेही अधिकार हक्क, हित, दावा किंवा मागणी असल्यास त्यांना विनंती आहे की, त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना खाली नमुद केलेल्या पत्त्यावर प्रकाशन तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या कालावधीत कळवावे, अन्यथा असे दावा किंवा काही असल्यास विचारात घेतले जाणार नाही आणि त्याग केले आहेत. असे समजले जाईल, याची नोंद घ्यावी आज दिनांकीत १९ मे, २०२२

श्री. अनिल एस. पटेल वकील उच्च न्यायालय १०१, सत्यदीप एनक्लेव्ह, इमारत क्र. ९, विवेक कॉलेज रोड, बुलबुल शाळेसमोर, सिद्धार्थ नगर ४, गोरेगाव (प.) मुंबई-४००१०४. मोबा.:९५९४३०३२१० ई-मेल:aanilakshar@gmail.com

महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव 'कांजा, एन.स्तीरोड, अंदीर्ग (१), मुंबई-४०००५८. दूर::०२२-६७४२४८९५, Website: www.mahacorp.in E-mall: mcl@visagar.com ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रू.लाखात)					
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२२	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२	संपलेली तिमाही ३१.०३.२०२१					
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	0.93	0.93	9.94					
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	(५६.६६)	(६५.९२)	(3.59)					
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	(५६.६६)	(६५.९२)	(३.६१)					
समभाग भांडवल	9343.33	9343.33	9343.33					
राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंद्पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.१/-प्रत्येकी)	-	-	-					
अ) मूळ	(0.08)	(0.04)	(0.00)					
ब) सौमिकृत	(0.08)	(0.04)	(0.00)					
क) साम्भव्य (१८०४) हिए. सेवी (१८६८) को अपने केवा केवा केवा केवा केवा केवा केवा केव								

तिलोकचंद कोठा

जाहीर सूचना

सर्व सामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील **(१) श्री. ज्युलीयन परेरा** व (२) श्रीमती प्रियंका परेरा हे दि. १० एप्रिल, २०१८ रोजीचे विक्री करारनामानुसार श्रीमती फ्रिडा जहांगिर रस्तीनेहाद यांच्याकडून खरेदी केलेल्या खाली नमूद मालमत्तेचे संयुक्त मालक आहेत.

माझे अशिलांनी घोषित केले आहे की, श्री जहांगिर आर्देशिर रस्तीनेहाद (मयत), हे खालील अनुसुचित नमूद मालमत्तेचे मूळ एकमेव मालक होते. असे की, सदर श्री. जहांगिर आर्देशिर रस्तीनेहाद यांचे ०१.०३.२०१३ रोजी निधन झाले. त्यांच्या पञ्चात त्यांची **पत्नी १)** श्रीमती सोराया जहांगिर रस्तीनेहाद (मयत), त्यांच्या मुली २) कुमारी फ्रिडा जहांगिर रस्तीनेहाद व ३) कुमारी निदा **जहांगिर रस्तीनेहाद** हे कायदेशीर वारसदार आहेत. श्री. जहांगिर आर्देशिर रस्तीनेहाद यांनी त्यांची पत्नी श्रीमती सोराया जहांगिर रस्तीनेहाद (मयत) यांना सोसायटीकडे नोंद दि . 0३.0८.२००७ रोजीचे नामांकन पत्रानुसार मालमत्तेबाबत एकमेव वारसदार नेमले होते श्री. जहांगिर अर्देशिर रस्तीनेहाद यांच्याद्वारे निष्पादित दि. ०२ डिसेंबर, २०११ रोजीचे नोंदणीकृत इच्छापत्रांतर्गत त्यांची पत्नी श्रीमती सोराया जहांगिर रस्तीनेहाद यांना वारसा दिला होता आणि दोघांच्या निधनानंतर त्यांची मुलगी कुमारी फ्रिडा जहांगिर रस्तीनेहाद आहे असे की, सदर श्रीमती सोराया जहांगिर रस्तीनेहात यांचे २०.०७.२०१४ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांच्या मुली १) कुमारी फ्रिडा जहांगिर रस्तीनेहाद व २) कुमारी निदा जहांगिर रस्तीनेहाद या कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. दि २ डिसेंबर २०११ रोजीच्या इच्छापत्रानुसार सद मालमत्ता श्रीमती सोराया जहांगिर रस्तीनेहा यांच्या नावे हस्तांतर करण्यात आली होती आणि नंतर सोसायटीने त्यांच्या नोंदमध्ये कुमारी फ्रिडा जहांगिर रस्तीनेहाद यांचे नाव नमूद केले आणि दि. ०५.०५.२०१३ व ०१.०३.२०१५ रोजी भागप्रमाणपत्र क्र. ५५ (अनुक्रमांक २७१ ते २७५) देण्यात आले.

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुची सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, विक्री अदलाबदल. मक्तता. भाडेपट्टा. मालकीहक्क ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना पासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्ताकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथाँ अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणा नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सुरू करतील.

मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.ए-६०१, क्षेत्रफळ ५८० चौ.फू. सुफ बिल्टअप क्षेत्र, सहावा मजला, दी विदा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, हॉलिक्रॉस रोड, आय.सी. कॉलनी विस्तारित, बोरीवली (पश्चिम), मुंबई-४००१०३, जमीन सीटीएस क्र.५३५ए, गाव एक्सर, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा

येथील जिमनीचे सर्व भाग व खंड. आज दिनांकीत १९ मे, २०२२

> सही / आर. जे. चोथार्न वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड,

कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

CHANGE OF NAME Mrs. Pareshaben Naresh Shah

W/o. Naresh Manilal Shah an adult Indian Inhabitant, of Mumbai, do hereby state and declare on solemn affirmation as under:

I say that, my correct name/spelling is Pareshaben Naresh Shah and same has been mentioned in all the records and academic documents of my son Chirag Naresh Shah but wherein my Voter ID my name/ spelling is mentioned as **Shah Paresa** Naresh.

say that, both these names i.e Pareshaben Naresh Shah and Shah Paresa Naresh pertains to me nly and one and same person.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. जमनादास मेघजी जोशी, रा/ठीः फ्लॅट क्र. ए-४०३, ४ था मजला, जयश्री अपार्टमेंट, अमृतवाणी सतसंग रोड, मॅक्सस मॉलच्या मागे, भाईंदर (प.), जिल्हा ठाणे-४०११०१ या जागेचे निवासी आहेत. त्यांचे वडील स्वर्गीय श्री. देवांग जमनादास जोशी हे संयुक्त मालक होते. यांचे २७ ऑगस्ट २०२० रोजी निधन झाले. त्यांना सर्व अधिभारापासून मुक्त असलेली सदर मालमत्ता विक्री करण्याची इच्छा आहे.

मयत स्वर्गीय श्री. देवांग जे. जोशी यांच्या पश्चात ३ कायदेशीर वारसदार (१) श्रीमती शितल देवांग जोशी, वय ४२ वर्षे (मयताची पत्नी), (२) कुमारी रिया देवांग जोशी, वय १६ वर्षे, मोठी मुलगी (मयताच्या पूर्वीच्या पत्नीची अज्ञान मुलगी) (३) कुमार प्रत्युश देवांग जोशी, वय ६ वर्षे, धाकटा मुलगा (मयताचा

अज्ञान मुलगा) आहेत.

आणि ज्याअर्थी मयताची पत्नी श्रीमती शितल देवांग जोशी यांच्याकडून क्षतीपूर्ती करारनामा तसेच स्वतःकरिता प्रतिज्ञापत्र-नी-स्वयं घोषणा पत्र आणि अज्ञान मुलगी व अज्ञान मुलाच्या वतीने घोषणापत्र, दोघेही कायदेशीर वारसदार व मूल यांच्याकडील पत्रानुसार सदर फ्लॅट श्री. जमनादास मेघजी जोशी (स्वर्गीय श्री. देवांग जमनादास जोशी यांचे पिता) यांच्या नावे हस्तांतर करण्यात आले आणि सोसायटीने भागप्रमाणपत्रात सदस्यत्व हस्तांतर केले.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेबाबत वारसा हक्क, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, ताबा किंवा अधिभार किंवा इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी त्यांचे दावा सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे.

आज दिनांकीत २० मे, २०२२ सही/- मनिष पी. शाह

(ॲडव्होकेट) जी/२, ओम आनंद कोहौसोलि., ॲक्सिस बँकेच्या समोर, स्टेशन रोड, भाईंदर (प.), ठाणे-४०११०१. संपर्क:९३२३१२५२९४

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड

(सीआयएन:एल२४११०एमएच१९९४पीएलसी०७६१५६) नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४.

VIDHI दूरध्वनी क्र.:०२२-६१४०६६६६; फॅक्स:०२२-२३५२१९८० ई-मेल:mitesh.manek@vidhifoodcolour.com; वेबसाईट:www.vidhifoodcolour.com

भागधारकांना सूचना

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीमध्ये कंपनीचे समभागांचे हस्तांतरण

थे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४ च्या तरतुदीनुसार आणि आयईपीएफ अधिनियम, २०१६, सुधारितप्रमा भारत शासनाच्या गृतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये ७ (सात) सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता दावा न केलेले/ ण्यात न आलेले लाभांश संदर्भात शेअर्स हस्तांतरीत करणे आवश्यक आहे.

वित्तीय वर्ष २०१४-१५ करिता अंतिम लाभांश आणि वित्तीय वर्ष २०१५-१६ प्रथम अंतरीम लाभांशकरिता दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले लाभांश विद्यमान स्थितीत कंपनीकडे आहेत आणि आयईपीएफ अधिनियमनुसार संबंधित सदस्यांना वित्तीय वर्ष २०१४-१५ करिता व त्यापुढील लाभांशावर दावा करण्याची संधी देण्यात येत असून त्यांनी दिनांक **१५ सप्टेंबर, २०२२** रोजी (वित्तीय वर्ष २०१५–१६करिता प्रथम अंतरिम लाभांश) आणि **२० ऑक्टोबर २०२२** (वित्तीय वर्ष २०१४–१५ करिता अंतिम लाभांश) किंवा त्यापूर्वी कंपनीचे निबंधक भागहस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) यांचे नोंदणीकृत कार्यालय लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेर्ड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ येथे त्यांच्या स्वाक्षरी केलेले पत्र पाठवावेत. संपूर्ण तपशील जसे संबंधीत सदस्याचे नाव, फोलिओ क्रमांक आणि आयईपीएफकडे हस्तांतरणाकरिता शेअर्स असे तपशील कंपनीच्या www.vidhifoodcolour.com वेबसाईटवर गुंतवणूक विभागअंतर्गत उपलब्ध आहेत. कृपया नोंद असावी की, जर आरटीएकडे वर नमूद तारखेपर्यंत कोणताही वैध दावा प्राप्त न झाल्यास तदनंतर आयईपीएफकडे असे शेअर्स हस्तांतरण केले जाईल. कंपनीद्वारे आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतर केल्यानंतर अशा शेअर्सवर सदस्यांना आयईपीएफ नियमाअंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून दावा सांगता येईल. कृपया नोंद असावी की, उपरोक्त शषअर्ससंदर्भात येणारा पुढील सर्व कॉर्पोरेट लाभ आयईपीएफ अधिनियमानुसार आयईपीएफ डिमॅट खात्यात जमा केला जाईल.

यासंदर्भात वैयक्तिक पत्रव्यवहार सर्व संबंधीत सदस्यांना कंपनीकडे त्यांचे उपलब्ध नोंद पत्त्यावर पाठविण्यात आले आहे. यासंदर्भातील स्पष्टीकरण असल्यास ते आरटीए यांना rnt.helpdesk@linktime.co.in वर ई-मेल पाठवून किंवा दर.क्र.: ०२२-४९१८६२७० वर संपर्क करून प्राप्त

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरिता

दिनांक: १९ मे, २०२२

प्रियांका सुरेश सोनी ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

SHREE PRECOATED STEELS LIMITED

CIN: L70109MH2007PLC174206 Regd Office: 1 Ground Floor Citi Mall, New Link Road.

Andheri (W), Mumbai - 400 053 Tel: +91-22-65526677 | Website: www.spsl.com | E-mail | Id: spsl.investors@gmail.com

EXTRACT OF THE STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022

					(F	Rs. in Lakhs)				
		Standalone								
Sr.	Particulars	Quarter	Quarter	Quarter	Year	Year				
No.		ended	Ended	Ended	Ended	Ended				
		31-Mar-22	31-Dec-21	31-Mar-21	31-Mar-22	31-Mar-21				
<u> </u>		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited				
1	Total Income									
2	Net Profit/ (Loss) for the period									
	(before Tax, Exceptional items)	(13)	(13)	38	(50)	8				
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax									
	(after Exceptional items)	(13)	(13)	38	(50)	8				
4	Net Profit/ (Loss) for the period after tax									
	(after Exceptional items)	(13)	(13)	38	(50)	8				
5	Total Comprehensive Income for the period									
	[Comprising Profit/Loss) for the period									
	(after tax) and Other Comprehensive									
	Income (after tax)]	(13)	(13)	41	(50)	11				
6	Equity Share Capital	414	414	414	414	414				
7	Other Equity	-	-	-	(458)	(408)				
8	Earning per Share (of Rs.10 each)									
	(for continuing and discontinued operations)									
	1) Basic	(0.32)	(0.31)	0.99	(1.21)	0.27				
	2) Diluted	(0.32)	(0.31)	0.99	(1.21)	0.27				

The above audited results and statement of Assets & Liabilities were reviewed by the Audit Committee and have been taken on record by the Board of Directors of the Company at its Meeting held on 19th May 2022 along with Independent Auditor's Report.

2 The above audited results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('IND AS') notified under Section 133 of the Companies Act 2013, read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015.

3 The results will be available on the Company's website: www.spsl.com and have been submitted to the Stock Exchange where the Equity Shares of the company are listed.

4 The figures for the last quarter results are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and

published year to date figures upto the third quarter of the respective financial year. 5 The previous period's figures have been regrouped or rearranged wherever necessary

6 The accounts are prepared on a going concern basis inspite of negative net worth, pending litigation in respect of refund of indirect taxes For Shree Precoated Steels Limited

Place: Mumbai Harsh L. Mehta **Managing Directo**

रोझ मर्क लिमिटेड

सीआयएन:एल२४११०एमएच१९८५पीएलसी०३५०७८ **नोंदणीकृत कार्यालय:** कार्यालय क्र. १२, प्रियदर्शनी रोज बाजार सोसायटी, सेक्टर १०, खांदा

कॉलनी, नवीन पनवेल (पश्चिम) - ४१०२०६, महाराष्ट्र, दूर.:०२२-२६०००७५०; ई-मेल:rmltd1985@gmail.com

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्य वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे याकरिता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय– कार्यालय क्र. १२, प्रियदर्शनी रोज बाजार सोसायटी, सेक्टर १०, खांदा कॉलनी नवीन पनवेल (पश्चिम) - ४१०२०६, महाराष्ट्र येथे **गुरुवार, २६.०५.२०२२** रोजी द्.४.००वा कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहवाचिता कंपनीच्या कोड ऑफ कन्डक्त नसार आणि कंपनीच्या अंतर्गत व्यापार नियमन, नियंत्रण आणि अहवाल याबाबत कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी विहित व्यक्ति यांच्याकरिता २९.०५.२०२२ पर्यंत बंद ठेवण्यात येईल. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्नायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ नुसा उपरोक्त सचना कंपनीच्या www.rosemercltd.com आणि स्टॉक एक्सचेंज लिमिटेड अर्थात बीएसः लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

रोझ मर्क लिमिटेडकरित किर्ती सावला ठिकाण: मंबर्ड व्यवस्थापकीय संचालक दिनांक: १८.०५.२०२२ डीआयएन:०२००३८७८ जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. अशोक डी. बत्रा यांनी कोड एडीजीपी-२७१ अंतर्गत निवासी जमिनीकरिता म्हाडाकडे अर्ज केला आहे आणि पत्र क्र. ३१/१९८६ दि. ०८.०७.१९८६ सहवाचिता पत्रक्रमांक २३ दि. ०७.०१.१९८८ नुसार पात्र ठरले आहेत आणि वाटप घेण्यापूर्वी त्यांचे मिरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे येथे दि. १६.०८.१९८८ रोजी निधन झाले आणि त्यांची पत्नी श्रीमती मध अशोक बत्रा यांनी त्यांच्या नावे वाटपपत्रासाठी अर्ज केला आणि तद्नंतर म्हाडाने श्रीमती मधू अशोक बत्रा यांच्यानावे मूळ वाटपपत्र वितरीत केले आणि पत्र क्र. १०५८/१९९१ दि. ०७.०८.१९९१ वितरीत केले आणि कोअर हाऊस क्र. डी-४१, क्षेत्रफळ ४० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, **चारकोप** (१) परिवर्तन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड. प्लॉट क्र.४२७ आरएससी-३४३, चारकोप सेक्टर क्र. ४, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७ बाबत इतर पत्रव्यवहार व रक्कम जमा केल्याच्या पावत्या दिल्या. सदर दस्तावेज माझे अशील श्री. विजय राजेश गढिया यांच्याकडून हरविले आहे, ज्याकरिता मुंबई उपनगर, चारकोप पोलीस ठाणे, मुंबई येथे दि. १७.०५.२०२२ रोजीचे ऑनलाईन तक्रार क्र. ९५४३-२०२२ नुसार तक्रार नोंद केले आहे.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर कोअर हाऊस किंवा अन्य इतर दस्तावेज किंवा उपरोक्त वाटपपत्र आणि/किंवा कायदेशीर वारसाहक्क दावा स्वरुपात आणि/किंवा सदर जागा किंवा भागावर कोणताही अधिकार, हक्क किंवा हित, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक आणि/किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह **ॲड. श्री. अनुज विनोद मोरे, वकील,** मुंबई उच्च न्यायालय, कार्यालय पत्ता: **एमओआर असोसिएटस्**, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसो लि., आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित केले आहेत. मुंबई, आज दिनांकीत २० मे, २०२२

अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय



राज राधे फायनान्स लिमिटेड

सही/

सीआयएन क्र.: यू६७१२०जीजे१९८५पीएलसी००७५७६ **नोंदणीकृत कार्यालय :** ४७, श्यामल रो हाऊस, ३/बी, श्यामल क्रॉस रोड्स जवळ, अहमदाबाद – ३८००१५ अधिकृत अधिकारी: मीत शाह, संपर्क क्रमांक: +९१ ६३५९८ ९३९१९

नियम ६(२) आणि नियम ८ (६) मधील तरतुदी अंतर्गत अवास्तविक मालमत्ता आणि तारण मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर आणि जंगम मालमत्तेची विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

येथे सूचना देण्यात येत आहे की, राज राधे फायनान्स लिमिटेड ही कंपनी कायदा १९५६ अंतर्गत समाविष्ट केलेली कंपनी आहे जी सरफायसी कायदा २००२ च्या सहवाचिता कलम २(एम), राज राधे फायनान्स लिमिटेडने में .किंग्स्टन पापटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर ची संपूर्ण थकबाकी कर्जे मिळविली आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून त्यांच्या अंतर्निहित प्रतिभूतींसह. सदर वित्तीय मालमत्ता सध्या दि.१९ एप्रिल २०२२ रोजी नोंदणीकृत कराराद्वारे राज राधे फायनान्स लिमिटेडमध्ये हस्तांतरित आणि निहित

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने खालील प्रतिभूत मालमत्तेची दि. २७ डिसेंबर २०१९ रोजी सरफायसी कायदा, २००२ चे कलम १३(४) अन्वये वास्तविक मालमत्ता ताब्यात घेतली होती आणि जे आता सरफायसी कायदा आणि प्रतिभूत व्याज (एनफोर्समेंट) नियम २००२ च्या तरतूदी अंतर्गत राज राधे फायनान्स लिमिटेड मध्ये

खाली नमूद केलेल्या सुरक्षित मालमत्तेची **जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे** या तत्त्वावर ई–लिलावाद्वारे प्रतिभूत धनकोंचे दि.३०.०४.२०२२ रोजी रु.५६,६६,३०,२१५.०७/ – (रूपये छपन्न कोटी सहासष्ट लाख तीस हजार दोनशे पंधरा आणि सात पैसे फक्त) तसेच पुढील करारदराने व्याज, दंडात्मक व्याज, खर्च आणि खर्च च्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी विक्री केली जाईल.

याद्वारे सर्वसामान्यांना कळविण्यात येते की, आम्ही https://sarfaesi.auctiontigernet या वेबसाइटद्वारे सार्वजनिक ई–लिलाव करणार आहोत. **दि.३० जून** २०२२ रोजी दु. १२:०० वा. ते दु. २.०० वा. ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह सायं.४.०० पर्यंत पूर्ण केले जाईल.

ш	मालमत्तेचे वर्णन,	रक्कमः	रू. मध्ये	मालमत्ता	बोली वाढविण्याची किंमत
क्र.		आरक्षित मूल्य	इरठे (१०%)	ानराक्षणाचा ताराख व वेळ	वाढावण्याचा ।कमत
9	बिगर शेतजिमन ब्लॉक क्र.१७२(नवीन सर्वे / ब्लॉक क्र.७५९), जिमन क्षेत्रफळ सुमारे १९७२९ चौ.मी. आणि मौजे सोनासान, तालुका प्रन्तीज नोंदणीकृत जिल्हा व उपजिल्हा सबराकंथा (इमारतींसह) चतुसिमा खालीकप्रमाणे : पूर्वेस : सोनासान काटवाडातील पंचायती रस्ता, पश्चिमेस : पटेल बाहुभाई मथुरभाई आणि पटेल पाशाभाई मथुरभाई यांची जिमन, उत्तरेस : बिपीनभाई कांतीभाई पटेल यांची जिमन, दक्षिणेस : डाह्याभाई शिवाभाई पटेल यांची जिमन,	₹5. 93,24,00,000/-	₹. 9,32,40,000/-	४ जून, २०२२ दु.१२.०० वा. ते दु.२.००वा.	रू. ५,००,०००/-

आम्ही/बँकेने विनियोग केला आहे आणि रु.९०,२४,८७५/ – (नव्वद लाख चोवीस हजार आठशे पंचाहत्तर फक्त) कर्ज खात्यातील देय रकमेसाठी चे समायोजन केले आहे

🍍 इरठे आरटीजीएस /एनईएफटी द्वारे थेट बँक खात्यावर पाठवले जाईल नाव: राज राधे फिन लि. रिकव्हरी अकाउंट, बँक खाते क्रमांक ५०२०००६०७६५७७५ ज्याचे खाते एचडीएफसी बँकेत आयएफएससी कोड एचडीएफसी००००००६ आहे. *इरठे जमा करण्याची शेवटची तारीख आणि वेळ: २७ जून २०२२ दुपारी

विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी कृपया www.rrfl.in आणि https://sarfaesi.auctiontiger.net पहा.

सर्व इच्छुक सहभागी / बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी http://sarfaesi.auctiontiger.net या वेबसाइटला भेट द्यावी. तपशील, मदत, प्रक्रिया आणि ई-लिलावाच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी, संभाव्य बोलीदार मे. ई–प्रोक्योरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड; शी रामप्रसाद शर्मा यांच्याशी संपर्क साधा, संपर्क क्रमांक: ८००००२३२९७/०७९-६१८१३६८०३. ईमेल आयडी: ramprasad@auctiontigernet, support@auctiontiger.net

सरफायसी कायदा, २००२ अन्वये वैधानिक १५ दिवसांची सूचना प्रतिभूत व्याज (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ६(२) आणि ८(६) अंतर्गत वैधानिक ३० दिवसांची विक्री सूचना

या लिलाव सूचनेची इंग्रजी आवृत्ती आणि इतर कोणत्याही भाषेतील आवृत्तीमध्ये कोणतीही तफावत असल्यास, इंग्रजी आवृत्ती प्रचलित होईल. कर्जदारांनी दाखल केलेला एसए क्र.२२८/२०२० चा डीआरटी-१ अहमदाबाद येथे प्रलंबित आहे. मात्र लिलावाला स्थगिती नाही.

दिनांक : १७.०५.२०२२ ठिकाण : मुंबई

सही/ प्राधिकृत अधिकारी राज राधे फायनान्स लिमिटेड

(Rs in Lakh)

(Rs in Lakh)



Aimera Realty & Infra India Limited

CIN: L27104MH1985PLC035659 Regd. Off.: "Citi Mall" Link Road Andheri (W) Mumbai - 400 053 Tel: +91-22-66984000 Fax: +91-22-26325902 Website: www.ajmera.com Email Id: investors@ajmera.com

EXTRACTS OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

Sr.		Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year Ended	Year Ended
No.	railiculais	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
INO.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations (Net)	18,362	7,014	7,978	48,911	35,179
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,955	1,291	1,620	6,173	4,100
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,955	1,291	1,620	6,173	4,100
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,401	971	1,248	4,539	3,018
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	1,385	971	1,319	4,523	3,089
6	Equity Share Capital	3,548	3,548	3,548	3,548	3,548
7	Other equity	_	-	_	67,441	62,918
8	Earnings per share (of Rs.10/- each)					
1	Basic (Not Annualised for quarter)	3.90	2.74	3.72	12.75	8.71
	Diluted (Not Annualised for quarter)	3.90	2.74	3.72	12.75	8.71

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

Sr.		Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year Ended	Year Ended
No.	Particulars	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
NO.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations (Net)	13,665	6,920	7,633	40,929	29,121
2	Net Profit / (Loss) for the period					
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,641	1,286	1,316	5,412	3,157
3	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1,641	1,286	1,316	5,412	3,157
4	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1,228	962	985	4,050	2,363
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)					
	for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	1,212	962	1,056	4,034	2,434
6	Equity Share Capital	3,548	3,548	3,548	3,548	3,548
7	Other equity	-	-	-	60,555	56,521
8	Earnings per share (of Rs.10/- each)					
	Basic (Not Annualised for quarter)	3.42	2.71	2.98	11.37	6.86
	Diluted (Not Annualised for quarter)	3.42	2.71	2.98	11.37	6.86
Note	ę·					

The above results and statement of Assets & Liabilities were reviewed by the Audit Committee and have been taken on record by the Board of Directors of the Company at its Meetin held on 19th May, 2022 along with Independent Auditor's Report

The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (*IND AS*) notified under Section 133 of the Companies Act 2013, read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015.

The results will be available on the Company's website: www.aril.co.in and have been submitted to the Stock Exchanges where the Equity Shares of the company are listed.

The Board has recommended a dividend of Rs.2.25/- per Equity Share of Rs. 10/- each, i.e 22.5 % of total paid up share capital of the Company, subject to approval of Shareholde at the ensuing Annual General Meeting.

The Company operates in single segment i.e Real Estate Development

The Company has received SEBI approval for demerger of Business development of commercial undertaking at Wadala of approx .6.5 acres of land into Radha Raman Dev Ventures Private Limited, a wholly owned subsidiary of the Company, subject to NCLT approval.

The figures for the last quarter results are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and published year to date figures upto the third quarter of the respective financial year

The previous period's figures have been regrouped or rearranged wherever necessary.

For Ajmera Realty & Infra India Ltd Manoj I. Ajmera

Managing Director

Place: Mumbai Date: 19th May 2022